

January 23, 2026

BSE Limited
Corporate Relations Department
Phiroze Jeejeeboy Towers
Dalal Street, Fort,
Mumbai - 400 001
Scrip Code: 543248

National Stock Exchange of India Limited
Listing Department
Exchange Plaza, 5th Floor, Plot no. C/1,
G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E)
Mumbai - 400 051
SYMBOL: RBA

Sub.: Newspaper Publication of the Notice of the Extra-Ordinary General Meeting of Restaurant Brands Asia Limited ('the Company')

Ref.: Regulation 30 read with Schedule III and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations')

Dear Sir/Ma'am,

Pursuant to the SEBI Listing Regulations and the provisions of the Companies Act, 2013, please find enclosed herewith the Newspaper Publication of the Notice of 01/2025-26 Extra-Ordinary General Meeting of the Company, published in the following newspapers today i.e. January 23, 2026:

Newspapers	
Financial Express [English - All Editions]	Loksatta [Marathi - Mumbai Edition]

The same is being made available on the website of the Company viz. www.burgerking.in.

Kindly take the same on record.

Thanking You,
For Restaurant Brands Asia Limited

Shweta Mayekar
Company Secretary and Compliance Officer
(Membership No.: A23786)

Encl.: As above

restaurant brands asia limited

(Formerly known as Burger King India Limited)

Registered Office : 2nd Floor, ABR Emerald, Plot No. D-8, Street No. 16, MIDC, Andheri (East), Mumbai – 400 093
CIN : L55204MH2013FLC249986 | info@burgerking.in | Tel : 022-7193 3000 | Website : www.burgerking.in

Gujarat State Petronet Limited
Corporate Identity Number : L40200GJ1998SGC035188

Regd Office: GSPC Bhavan, Sector-11, Gandhinagar-382010, Gujarat.
Tel.: +91-79-23268500/700 Fax: +91-79-23268506 Website: www.gspcgroup.com

NOTICE INVITING TENDER

Gujarat State Petronet Limited (GSPL) is currently operating more than 2700 Km of gas pipelines to facilitate gas transmission from supply points to demand centers across Gujarat. GSPL invites bids from competent agencies for following requirements:

Tender-1: Supply, Installation and Configuration of Enterprise Management Software Tool

Tender-2: Supply of FRP Markers

Aforementioned tenders shall be published online through n-Procure, and bids are accepted through n-Procure (<https://gsplntender.nprocure.com/>) only. Tenders shall be uploaded on n-Procure portal on **23-01-2026**.

ASREC (India) Limited
Reg. Office: Solitaire Corporate Park, Building no.2, Unit no. 201-200A & 202-200B, Ground Floor, Andheri Ghatkopar Link Road, Chakala, Andheri, Mumbai - 400093
CIN: U67100MH2003G043291 Telephone No.: 022-6138 7000

CORRIGENDUM

INVITATION OF EXPRESSION OF INTEREST FOR SALE OF NON PERFORMING FINANCIAL ASSETS UNDER THE SWISS CHALLENGE METHOD

ASREC (India) Ltd., acting in its capacity as trustee of ASREC PS-06/2012-13 Trust and ASREC Book, invites Expression of Interest ("EOI") from the interested Asset Reconstruction Companies ("ARCs") towards sale of identified non-performing financial assets under Swiss Challenge Method based on an existing binding offer in hand ("Anchor Bid"). The existing bidder will have the right to match the highest bid received under this process. The sale of the said financial assets shall be conducted in a single lot and no bids for individual financial assets will be entertained.

With reference to the Paper Publication dated 12.01.2026, We inform that the Last Date for Submission of online Bid is extended upto 30.01.2026 from 23.01.2026 (this includes carrying out due diligence). The revised schedule of sale process has been published on the website www.asrecindia.co.in

Date :23.01.2026
Place: Mumbai

Sd/- Authorized Officer,
ASREC (India) Ltd.

rba
restaurant brands asia

RESTAURANT BRANDS ASIA LIMITED
CIN: L55204MH2013FLC249986
Registered Office: 2nd Floor, ABR Emerald, Plot No. D-8, Street No. 16, MIDC, Andheri (East), Mumbai - 400 093
Website: www.burgerking.in | Tel No.: +91 22 7193 3000
E-mail: investor@burgerking.in

NOTICE OF EXTRA-ORDINARY GENERAL MEETING

Notice is hereby given that 01/2025-26 Extra-Ordinary General Meeting ("EGM") of the Members of Restaurant Brands Asia Limited (the "Company") will be held on **Friday, February 13, 2026 at 11:00 a.m.** (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM"), without the physical presence of members at a common venue, to transact the businesses as set out in the Notice of EGM ("Notice").

The EGM will be convened through VC/OAVM in accordance with the Companies Act, 2013 and Rules made thereunder read with the General Circular No. 14/2020 dated April 8, 2020 and General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and subsequent circulars issued in this regard, latest being General Circular No. 03/2025 dated September 22, 2025, ("MCA Circulars") and the applicable circulars issued by Securities and Exchange Board of India ("SEBI") from time-to-time.

1. Dispatch of Notice and Dissemination on the Website:

In compliance with the above circulars, electronic copies of the Notice have been sent on January 22, 2026, through email to those shareholders/members whose email addresses are registered with the Company/Registrar and Share Transfer Agent/Depository Participants as on January 16, 2026.

The Notice is available on the websites of:

- the Company at www.burgerking.in;
- the Stock Exchanges viz. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com; and
- the Registrar and Share Transfer Agent viz. MUFG Intime India Private Limited (formerly known as Link Intime India Private Limited) ("MUFG") at <https://instavote.linkintime.co.in>.

2. E-Voting:

In accordance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Secretarial Standard - 2 on General Meetings, issued by the Institute of Company Secretaries of India (Listing and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to offer the e-Voting facility before the EGM through remote e-Voting and e-Voting during the EGM to its shareholders/members in respect of the businesses to be transacted at the EGM and for this purpose, the Company has appointed MUFG for facilitating voting through electronic means. Detailed procedure for e-Voting and e-Voting at the EGM is provided in the Notice. The details of e-Voting are given herein below:

- A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners of the Company, as on the cut-off date i.e. **Friday, February 6, 2026**, only shall be entitled to avail the facility of e-Voting, either through remote e-Voting or e-Voting during the EGM.
- Remote e-Voting:**
The remote e-Voting facility will be available during the following voting period:

Commencement of e-Voting	Monday, February 9, 2026 from 9:00 a.m. (IST)
End of e-Voting	Thursday, February 12, 2026 upto 5:00 p.m. (IST)

The remote e-Voting module will be disabled by MUFG Intime India Private Limited for voting thereafter.

Voting rights of the Members shall be in proportion to their share in the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date i.e. **Friday, February 6, 2026**.

Members who have cast their vote through remote e-Voting will be eligible to participate in the EGM and their presence shall be counted for the purpose of quorum, however such members shall not be allowed to cast their vote again at the EGM.

Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the notice and holds shares as of the cut-off date i.e. **Friday, February 6, 2026** may follow the procedure for remote e-Voting as enumerated in the Notice or a requisition e-mail may be sent on enotices@in.mpgms.mufg.com for obtaining the login credentials.
- E-Voting at the EGM:**
The Company has opted to provide e-Voting during the EGM which is integrated with the VC/OAVM platform and no separate login is required for the same. Details for joining the EGM through VC/OAVM are provided in the Notice. The e-Voting window shall be activated upon the instructions of the Chairman of the Meeting during the EGM and only those shareholders/members attending the EGM and who have not cast their vote on the Resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting system in the EGM.

3. Manner of registration of e-mail address:

Members who have not registered their e-mail address with the Company are requested to follow the below process to register their e-mail address:

Demat Shareholders	The shareholders are requested to register their e-mail address, in respect of demat holdings with the respective DP by following the procedure prescribed by the DP.
Physical Shareholders	Write an e-mail with request letter mentioning name, folio number, scan copy of self-attested PAN, scan copy of cancelled cheque leaf bearing name of the Registered Member and scan copy of physical share certificate to MUFG at investor.helpdesk@in.mpgms.mufg.com .
Web-portal Temporary Registration (Demat and Physical Shareholders)	Click on link: https://web.in.mpgms.mufg.com/EmailReg/Email_Register.html to register your e-mail address.

4. Contact Details:

E-Voting	In case shareholders/members have any queries related to e-Voting facility/login, they may refer the frequently asked questions and e-Voting manual available at www.instavote.linkintime.co.in under Help Section or contact Mr. Rajiv Ranjan, Assistant Vice President - E-voting, MUFG Intime Private Limited, C 101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai-400 083, at telephone no. 022-4918 6000 or write an e-mail to enotices@in.mpgms.mufg.com .
EGM through VC/OAVM	In case shareholders/members have any queries regarding login, they may send an email to instameet@in.mpgms.mufg.com or investor@burgerking.in in contact on Tel: 022-4918 6175.

For Restaurant Brands Asia Limited

Sd/-
Shweta Mayekar
Company Secretary and Compliance Officer

Place: Mumbai
Date: January 22, 2026

NETLINK SOLUTIONS (INDIA) LIMITED
Corporate Identification Number: L45200MH1984PLC034789
Registered Office: 507, Laxmplaza, Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri West, Mumbai, 400053, Maharashtra, India.
Contact Number: +91-22-26335583/+91-22-26371422
Email Address: netlink@easy2source.com Website: www.nsl.co.in

Recommendations of the Committee of Independent Directors (IDC) of M/s Netlink Solutions (India) Limited (Target Company) in relation to the Open Offer ("Offer") made by M/s Aris Capital Limited (Acquirer 1), M/s. Kajal Gopal Balda (Acquirer 2) and Mr. Punithbhai Bavanjibhai Lakhad (Acquirer 3), (hereinafter collectively referred to as "Person Acting in Concert with the Acquirers"), to the Public Shareholders of the Target Company under the provisions of Regulation 26(7) of SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 and Subsequent Amendments thereto ("SEBI (SAST) Regulations").

Date: Thursday, January 22, 2026
Name of the Target Company: M/s Netlink Solutions (India) Limited
Details of the Offer pertaining to the Target Company: Open offer being made by the Acquirers for acquisition of up to 6,57,599 Offer Shares, representing 25.00% of the Voting Share Capital of the Target Company, at a price of ₹201.00/- per Offer Share, (including interest at 10.00% per annum for the period of delay in payment to the Public Shareholders, pursuant to an open offer triggered due to an indirect acquisition of and control over the Target Company) payable in cash, assuming full acceptance aggregating to a maximum consideration of ₹13,21,77,399.00/- payable in cash.

Names of the Acquirers and Persons Acting in Concert with the Acquirers: M/s Aris Capital Limited (Acquirer 1), M/s. Kajal Gopal Balda (Acquirer 2) and Mr. Punithbhai Bavanjibhai Lakhad (Acquirer 3)
Name of the Manager to the Offer: Swaraj Shares and Securities Private Limited

Members of the Committee of Independent Directors (IDC):

Sr. No.	Name of the Independent Directors	Designation
1.	Mr. Parikaj Vrajaj Sodha	Chairman
2.	Mr. Manoj Ashok Pandhree	Member
3.	Mr. Kaushal Shambhu Ameta	Member

IDC Member's relationship with the Target Company (Director, Equity shares, owned, any other contract/relationship), if any: 1. All IDC Members are Independent Directors on the Board of the Target Company. 2. IDC Members have not entered into any other contract or have other relationships with the Target Company.

Trading in the Equity Shares/other securities of the Target Company by IDC Members: IDC Members have confirmed that they have not traded in the Equity Shares of the Target Company from the date of the Public Announcement till the date of these Recommendations.

IDC Member's relationship with the Acquirers (Director, Equity shares owned, any other contract/relationship), if any: None of the IDC Members hold any contract, nor have any direct or indirect relationship with the Acquirers, their promoters, directors, and shareholders, in their personal capacities.

Trading in the equity shares/other securities of the Acquirers and PAC by IDC Members: IDC Members have confirmed that they have not traded in the equity shares of the Acquirers or the PAC.

Recommendation on the Offer open, as to whether the offer, is or is not, fair, and reasonable: Based on the review of the Offer Documents issued by the Manager to the Offer on behalf of the Acquirers and the PAC, IDC Members believe that the Offer is fair and reasonable and in line with the SEBI (SAST) Regulations. The shareholders may independently evaluate the Offer, the market performance of the Equity Shares, and take an informed decision in the best of their interests. Further, the Public Shareholders, should independently review the Letter of Offer dated Friday, January 16, 2026 including the risk factors described therein before taking any decision in relation to this Offer.

Summary of reasons for the recommendation: IDC Members have taken into consideration and reviewed the following Offer Documents for making the recommendation:
a) The Public Announcement dated Tuesday, May 06, 2025 ("Public Announcement");
b) Detailed Public Statement dated Monday, May 12, 2025, in connection with this Offer, published on behalf of the Acquirers on Tuesday, May 13, 2025, in Financial Express (English daily) (All Editions), Jansatta (Hindi daily) (All Editions), and Mumbai Lakshadep (Marathi Daily) (Mumbai Edition) ("Detailed Public Statement");
c) Draft Letter of Offer dated Monday, September 22, 2025 filed and submitted with SEBI pursuant to the provisions of Regulation 16 (1) of the SEBI (SAST) Regulations ("Draft Letter of Offer");
d) The Letter of Offer along with Form of Acceptance and Form SH-4 dated Friday, January 16, 2026 ("Letter of Offer").
The Offer Price is in terms of Regulation 16(2) of the SEBI (SAST) Regulations. Based on the review of the aforesaid Offer Documents, the IDC Members are of the view that the Offer Price is in line with the parameters prescribed by SEBI in the SEBI (SAST) Regulations.

Disclosure of Voting Pattern: These recommendations have been unanimously approved by the IDC Members.
Details of Independent Advisors, if any: None
Any other matter to be highlighted: None

Terms not defined herein carry the meaning ascribed to them in the Letter of Offer dated Friday, January 16, 2026.
To the best of our knowledge and belief, after making the proper enquiry, the information contained in or accompanying this statement is, in all material respect, true and correct and not misleading, whether by omission of any information or otherwise, and includes all the information required to be disclosed by the Target Company under the Regulations.

For and on behalf of the Committee of Independent Directors
M/s Netlink Solutions (India) Limited
Sd/-
Mr. Parikaj Vrajaj Sodha
Chairman & Director of the IDC
(DIN: 10744650)

Place: Mumbai
Date: Thursday, January 22, 2026

FIEM INDUSTRIES LIMITED
Regd. Office: Unit No. 1A & 1C, First Floor, Commercial Towers, Hotel JW Marriott, Aerocity, New Delhi-110037
Tel.: +91-9821795327/28/29/30, E-mail: investor@fiemindustries.com
Website: <http://www.fiemindustries.com>, CIN : L36999DL1989PLC034928

**NOTICE TO THE EQUITY SHAREHOLDERS
(For transfer of equity shares to the Investor Education and Protection Fund Authority)**

This Notice is published pursuant to the provisions of the Rule 6(3)(a) of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended (the Rules) read with Section 124(6) of the Companies Act, 2013 (the Act).

Pursuant to Section 124(6) of the Act read with Rule 6 of the Rules, all shares in respect of which dividends have remained unpaid or unclaimed for a period of seven consecutive years as provided under Section 124(5) of the Act, are required to be transferred by the Company to IEPF Authority.

A list of such shareholders who have not claimed their dividends for the last seven consecutive years i.e. from financial year 2018-19 to 2024-25 and whose shares are therefore liable for transfer to IEPF Authority has been posted on the website of the company at www.fiemindustries.com, along with their respective folio numbers/ DP ID, Client ID details. Shareholders are requested to refer the website to verify the details of un-encashed dividends and shares liable to be transferred to the IEPF Authority.

In this regard, the Company has sent individual advance Notices to the all concerned shareholders through courier/ speed post at their last known addresses available with the Company/DP. Further, the Company has also sent Notices through email to those concerned shareholders, whose email addresses are available with DP/ RTA. The Company will also dispatch 2 (two) more Notices to the registered address of such shareholders through post/ courier in due course.

The Shareholders, whose equity shares are liable to be transferred to the IEPF Authority, may kindly note that as per the Rules:-

- In case of Equity Shares held in physical form: The procedure for transmission of equity shares will be followed and shares will be transferred in favour of the IEPF Authority. The original share certificate(s) registered in the shareholder's name will stand automatically cancelled and deemed non-negotiable.
- In case of Equity Shares held in Demat form: The concerned depository will give effect to the transfer of the equity shares liable to be transferred in favour of the IEPF Authority by way of corporate action.

The Shareholders may further note that the details uploaded by the Company on its website shall deemed to be adequate Notice by the Company for the purpose of transfer of physical shares (by way of following the procedure for transmission of equity shares) to the IEPF Authority pursuant to the Rules.

Notice is hereby given that in absence of receipt of a valid request asking for unpaid dividend along with necessary documents from the respective shareholders on or before April 15, 2026, the Company shall with a view to comply with the requirements of the Rules, transfer the shares to the IEPF Authority by the due date as per the procedure stipulated in the Rules without any further notice to the Shareholders.

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amounts and shares transferred to the IEPF Authority pursuant to the Rules. Please also note that all subsequent corporate benefits accruing on such shares, shall also be credited in favour of the IEPF Authority. The concerned shareholders may note that upon such transfer, they can claim their said shares along with dividend(s) by making an application in Form IEPF-5 to the IEPF Authority as prescribed under the Rules and the same is available at the IEPF website www.iepf.gov.in.

For any clarification in this regard, the Shareholders may write to the Company at email and address given above or Registrar & Share Transfer agent viz., MUFG Intime India Pvt. Ltd., Noble Heights, 1st Floor, Plot NH 2, C-1 Block LSC, Near Savitri Market, Janakpuri, New Delhi-110058 Phone: +91 11 4941100

Lastly, Members are advised to register and keep updated their email IDs, Mobile Numbers and ECS mandate with the RTA/ DP and also to consider converting their physical holding to dematerialized form to eliminate risks associated with physical shares and for ease of holding. Members can write to the Company's RTA in this regard.

For Fiem Industries Ltd.
Sd/-
Arvind K. Chauhan
Company Secretary

Date: January 22, 2026
Place: Delhi

यूनियन बैंक ऑफ इंडिया
भारत सरकार का उपक्रम A Government of India Undertaking
Regional Office, Mumbai (South) : Union Bank Building, 6th Floor, 66/80, Mumbai Samachar Marg, Fort, Mumbai - 400001.

**E-AUCTION SALE NOTICE (UNDER SARFAESI ACT)
30 DAYS E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE ASSETS UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 READ WITH PROVISION TO RULE 8 (6) / RULE 9 (1) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002.**

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s), that the below described immovable property mortgaged / charged to the Secured Creditor, the possession of which has been taken by the Authorised Officer of Union Bank of India (Secured Creditor) will be sold on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER THERE IS" and "WITHOUT RECOURSE BASIS" on 27.02.2026 in between 12.00 PM to 5.00 PM., for recovery of respective amounts, due to the Union Bank of India (Secured Creditor) from the respective Borrower(s) and Guarantor(s) as mentioned below. The Reserve Price and Earnest Money Deposit will be as mentioned below. For details terms and conditions of the sale, please refer to the link provided in Union Bank of India (Secured Creditor) website i.e. <https://www.unionbankofindia.bank.in/auction-property/view-auction-property.aspx>. Bidder may also visit the website <https://baanknet.com>. The under mentioned properties will be sold by Online E-Auction through website <https://baanknet.com> on 27.02.2026 for recovery of respective amounts plus interest and other expenses in the respective borrowers accounts.

**Online E-Auction through website <https://baanknet.com>
Date & Time of Auction : 27.02.2026 at 12.00 P.M to 05.00 P.M.**

Lot No.	a) Name of the Borrower b) Name of the Branch c) Description of Property d) Name of the Owner/s	a) Reserve Price in Rupees b) Earnest Money Deposit (EMD) in Rupees	Debt Due Contact Person and Mobile No.	Encumbrance Possession: Symbolic / Physical
1	a) Mr. Anupam C Bhowmik b) Tardeo Branch c) Residential flat No. 205, 3rd floor, Building Name ""Shripal Park-B"" , Society known as ""Shripal Park -B Co-op Housing Society LTD"" , Plot No. 152, Survey No. 402/A of Village Virar, Virar (West), Taluka Vasai, District Thane - 401303 d) Mr. Anupam C Bhowmik	a) ₹ 27,14,000.00 b) ₹ 2,71,400.00	Rs. 13,43,685.90 (Rupees Thirteen Lakh Forty Three Thousand Six Hundred Eighty Five and Paise Ninety) as on 31.12.2025 plus further interest thereon w.e.f 01.01.2026 at applicable rate of interest, cost and charges till date. Mr. Siddharth Kushawaha - Mob. No. 7819933383 9594909454	Not Known Symbolic Possession
2	a) Mr. Ganesh Kumar Prakash Agrawal and Mrs. Seema Mangilal Gupta b) Tardeo Branch c) Residential flat no.805 & 806, area admeasuring 42.19 sq. mtrs. (Carpet Area) i.e. equivalent to 32.67 sq. mtrs., plus balcony area 3.63 sq. mtrs., plus Deck area 5.89 sq. mtrs., on the 8th floor, in the building no. XII, project known as "WISTERIA SQUARE", and constructed on all that piece and parcel of land bearing Survey No. 105, Hissa No. 12 lying being situated at Village Ghodbunder and within the Taluka limits of Thane and in the Registration District of Thane and in the local limits of Mira Bhayander Municipal Corporation. d) Mr. Ganesh Kumar Prakash Agrawal and Mrs. Seema Mangilal Gupta	a) ₹60,84,000.00 b) ₹ 6,08,400.00	Rs. 38,95,608.24 (Rupees Thirty Eight Lakh Ninety Five Thousand Six Hundred Eight and Paise Twenty Four Only) as on 31.12.2025 plus further interest thereon w.e.f 01.01.2026 at applicable rate of interest, cost and charges till date. Mr. Shashank Shekhar- Mob. No. 7819933383 Mr. Siddharth Kushawaha - Mob. No. 9594909454	Not Known Symbolic Possession

Bidders are requested to visit the Bank's website <https://www.unionbankofindia.bank.in/auction-property/view-auction-property.aspx> for detailed terms & conditions of E-Auction and other details before submitting their Bids for taking part in the E-Auction. Bidder may also visit the website <https://baanknet.com> Portal.

The intending bidders must have valid e-mail ID to participate in on-line Auction. The terms and conditions of sale shall be strictly as per the provisions of The Security Interest (Enforcement) Rules, 2002.

STATUTORY 30 DAYS SALE NOTICE UNDER RULE 8 (6) / RULE 9(1) OF SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES 2002
This may also be treated as notice under Rule 8 (6) / Rule 9(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002 to the borrower/s and guarantor/s of the said loan about the holding of E-Auction Sale on the above mentioned date. For detailed terms and condition of the sale, please refer to the link provided i.e. <https://www.unionbankofindia.bank.in/auction-property/view-auction-property.aspx> or <https://baanknet.com>

Date : 23.01.2026
Place: Mumbai

Sd/-
Authorised Officer, Union Bank of India

THE BUSINESS DAILY.

FOR DAILY BUSINESS.

FINANCIAL EXPRESS

epaper.financialexpress.com

पोक्सो प्रकरणातील आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या

नागपूर : अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या तरुणाने गुरुवारी पहाटे गळफास घेत आत्महत्या केली. जरीपटका पोलीस ठाण्यात गुरुवारी सकाळी धा धक्कादायक प्रकार समोर आला. उत्तर प्रदेशातून अटक करून आणलेल्या या तरुणाच्या आत्महत्येमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने तपासाची सूत्रे हाती घेतली असून यामुळे कर्तव्यावर असलेल्या सहा पोलिसांसह विद्यमान वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर निलंबनाची टांगती तलवार आहे.

नागेंद्रकुमार रामजी भाटिया (१९, रा. हांडिया, उत्तर प्रदेश) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. नागेंद्रकुमार याला पोलीसांनी जरीपटका येथील अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात अटक केली होती. मंगळवारी रात्री जरीपटका पोलीस ठाण्याचे पथक त्याला घेऊन नागपुरात आले. बुधवारी न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावली. या प्रकरणात पोक्सोअंतर्गत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ताडोबातील खाण प्रकल्पांवर आक्षेप

आदित्य ठाकरे यांचे भूपेंद्र यादव यांना पत्र



‘लोकसत्ता’ने ७ जानेवारीच्या अंकात खाणीबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते.

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नागपूर : घोडाझरी वन्यजीव अभयारण्यालगतच्या लोहारदोंगरी परिसरात तसेच ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या मार्की-मांगली वन्यजीव मार्गिकेतील खाण प्रकल्पांना राज्य वन्यजीव मंडळाने मंजुरी दिली. याविरोधात शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी थेट केंद्र सरकारकडे दाद मागितली. ठाकरे यांनी केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांना पत्र पाठवून या प्रकल्पांना राष्ट्रीय वन्यजीव मंडळात नकार देण्याची मागणी त्यांनी केली. ‘लोकसत्ता’ने हा विषय सातत्याने लावून धरला आहे. आदित्य ठाकरे यांनी भूपेंद्र यादव यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्य वन्यजीव मंडळाने मंजूर केलेले हे खाण प्रकल्प पर्यावरणहट्ट्या अत्यंत संवेदनशील भागात प्रस्तावित आहे. घोडाझरी अभयारण्य परिसर

‘मसाप’च्या ३१ जागांसाठी ५२ उमेदवारी अर्ज

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) कार्यकारिणीच्या ३१ जागांसाठी ५२ उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याने निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत मंगळवारी (२७ जानेवारी) संपुष्टात आल्यानंतर अंतिम लढत कोणामध्ये होणार याचे चित्र स्पष्ट होईल.

मंत्र्यांची मुले सापडत कशी नाहीत?

(पान १ वरून)
का होत आहे ? असा प्रश्न देखील न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या एकलपीठाने उपस्थित केला. त्यानंतर प्रकरण पुन्हा सुनावणीसाठी आले असताना, मंत्री स्वतः आरोपींशी संपर्क साधतील आणि पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्यास सांगतील, असे आश्वासन महाधिवक्ता साठ्ठे यांनी न्यायालयाला दिले. त्याची दखल घेऊन त्यांना शुक्रवारी सुनावणीआधी म्हणजेच सकाळी ११ पूर्वी विकास आणि महेश यांना आत्मसमर्पण करण्यास सांग, असे आदेश न्यायालयाने दिले.

राज्यातील वाघांच्या मृत्यूंची न्यायालयाकडून गंभीर दखल

‘लोकसत्ता’च्या बातमीनंतर स्वतःहून याचिका दाखल करण्याचे निर्देश

लोकसत्ता प्रतिनिधी

नागपूर : यंदा जानेवारीच्या पहिल्या काही दिवसांतच राज्यात चार वाघ मृत्युमुखी पडले. २०२५ मध्येही पहिल्याच महिन्यात अवघ्या २२ दिवसांत ११ वाघ मृत्युमुखी पडले होते. वाघ मृत्यूंच्याबाबत राज्य देशात दुसऱ्या स्थानावर आले आहे. याबाबत ‘लोकसत्ता’मध्ये प्रकाशित बातमीच्या आधारावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वतःहून जनहित याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले. जानेवारीच्या पहिल्या १२ दिवसांत चार वाघ मृत्युमुखी पडल्याबाबत ‘लोकसत्ता’ने १३ जानेवारीच्या अंकात वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताच्या आधारावर उच्च न्यायालयाने गुरुवारी जनहित याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले. न्यायालयाने याप्रकरणी अॅड. चैतन्य ध्रुव यांची ‘न्यायालयीन मित्र’ म्हणून नियुक्ती करत रीतसर याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले.



राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे एक कार्यालय नागपुरात असतानादेखील वाघांचे मृत्यू व त्यानंतरचे तपासकार्य गांभीर्याने घेण्यात आले नाही. त्यांनाही या घटनांची योग्य माहिती पुरवली जात नाही की प्राधिकरणच गंभीर नाही, असा प्रश्न या मृत्यूनंतर उपस्थित झाला आहे. याचिकेवर पुढील सुनावणी १८ मार्च रोजी होणार आहे.

३१ डिसेंबर २०२५ ला वर्धा जिल्ह्यातील सेलू मुरपाड येथे वाघिणीच्या मृत्यूची घटना घडली होती. एका वाघाचा शेतातील जिवंत विद्युत कुंपणाला लागून मृत्यू झाला होता आणि त्याचा मृतदेह

पुलाखालील पाणवट्यात टाकण्यात आला. या घटनेला १३ दिवस लोटले, पण कुणाला अटक झालेली नाही. त्यानंतर ७ जानेवारीला पेंच व्याघ्रप्रकल्पाअंतर्गत देवलापार परिसरात वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू झाला.प्रत्यक्षात या घटनेत या दोन्ही बछड्यांचा मृत्यू वाहनाची धडक लागून झालेला असण्याची दाट शक्यता आहे.

रविवारी (११ जानेवारी) चंद्रपूर वनविभागातील पायली-भटाळी परिसरात चिंचोली गावाजवळ इरई नदीच्या पात्रात सुमारे दोन वर्षांची वाघीण मृतावस्थेत आढळली. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या जाडोबा हा परिसर असून या वाघिणीचा मृत्यू देखील दोन ते तीन दिवसांपूर्वी झाला असावा. ही वाघीण शेताभोवती बेकायदेशीरपणे लावलेल्या विद्युत कुंपणाला स्पर्श झाल्याने विद्युतदाबाने ठार झाली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह इरई नदीत फेकून देण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

स्वरूप संपत यांच्या उपस्थितीत ‘सर्वकार्येषु’चा सांगता सोहळा

(पान १ वरून)

असलेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्यां स्वरूप संपत- रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत यंदाच्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’चा सांगता सोहळा होणार आहे. मंगळवारी, २७ जानेवारी रोजी होणाऱ्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ दानयज्ञ सांगता सोहळ्यात ही मदत त्या संस्थांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

सलग चौदा वर्षे हा दानयज्ञ ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाच्या माध्यमातून सुरू असून आतापर्यंत १४३ संस्थांची ओळख वाचकांना करून देण्यात आली. वाचकांनी दिलेल्या सडळ आर्थिक दानातून या संस्थांनी आपापले काम नेटाने पुढे नेत सक्षमपणे कार्यविस्तार केला आहे. यंदा लोकसत्ता ‘सर्वकार्येषु सर्वदा’च्या माध्यमातून ११ संस्थांची ओळख वाचकांना करून देण्यात आली.

उपक्रमातील यंदाच्या संस्था
राज्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासोबतच त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी काम करणारी मुंबईतील ‘आभा परिवर्तनवादी संस्था’, मुंदेंची अपुरी वाढ, सेब्रेल पाल्सी, बहुविकलांगपणा यामुळे विकासाची गती संथ असलेल्या मुलांसाठी कार्यरत असलेले दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील ‘आधार मतिमंद निवासी विद्यालय’, शिक्षणापासून वंचित असलेल्या

हजारो आदिवासी पाड्यांतील तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देश-परदेशातील नामांकित विद्यापीठांत शिष्यवृत्ती मिळवून देणारी ‘एकलव्य’ संस्था, वर्षभरात जवळपास १५० शाळांना भेट देणारी ‘विज्ञानवाहिनी’ ही फिरती प्रयोगशाळा, भटके कुत्रे, मांजर अशा मुक्या प्राण्यांच्या वेदनांना आवाज मिळवून देणारी मुंबईतील ‘आवाज व्हाईस ऑफ स्ट्रे ऑनमॅन्स’ ही संस्था, मनोविकाराने ग्रासलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना धोर देणारे डॉबिवलीतील ‘मनोदय ट्रस्ट आणि मानस सायकॉलॉजिकल हेल्थ सेंटर’, दोन शतकांत ग्रंथविश्वगत झालेल्या आमूलाग्र स्थित्यंतरांतही आपले स्थान राखून असलेले ‘रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय’, गरीब कुटुंबातील आजारी रुग्णांना शश्रूपा देणारी छत्रपती संभाजी नगर येथील ‘स्नेह सावली’, मानसिक आजारामुळे कुटुंबीयांनी वाऱ्यावर सोडलेल्या, पदपथावर राहणाऱ्या व्यक्तींना उपचार आणि नवीन आयुष्य मिळवून देणारी ‘यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट’, फासेपारधी समाजातील मुलींना शिक्षण देणारे ‘आम्ही साऱ्या सावित्रीच्या लेकी’ हे आश्रयालये आणि ऊसतोड मजुरांच्या मुलांना शिक्षण आणि स्थैर्य मिळवून देण्यासाठी धडपडणारे ‘उचल फाऊंडेशन’ या संस्थांना ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमांतर्गत धनादेशाचे वाटप करण्यात येणार आहे.



महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.
(भरत सक्कर और म्हाळसूर सक्कर का एक संयुक्त उद्यम)
जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशन, न्यायमूर्ती रानडे पथ,
शिवाजीनगर, पुणे 411005.
दूरध्वनी: 020-26051072 / website: www.mahametro.org



जाहिरात क्र. MAHA-Metro/P/JHR/01/2026 दिनांक : 23 जानेवारी 2026
मेट्रो रेल / रेल्वे / रेल्वे PSUs / शासकीय संस्था / PSUs / मेट्रो सलून इनफ्रास्ट्रक्चर इन्फ्रस्ट्रक्चर या मधील अनुभवी कर्मचाऱ्यांची कॉन्ट्रॅक्ट / डेयुटेशनन तत्वावर पुणे मेट्रो रेल प्रोजेक्ट व वाघे इंटेग्रेट रिंग मेट्रो रेल प्रोजेक्ट वर नियुक्ती करण्यासाठी आवश्यकता आहे.

क्र.	पदाचे नाव	रिक्त जागा
1.	कार्यकारी संचालक (सिविल) / मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (सिविल)	02
2.	मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (इंटरड्रम) / अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (इंटरड्रम)	01
3.	मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (पौएसआई) / अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (पौएसआई)	01

पदाचा तपशील, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, बरोमार्गदा, अनुभव, अर्ज कसा भरण्या इत्यादीसाठी www.mahametro.org - CAREERS या संकेतस्थळाला भेट द्या अर्ज भरण्याची अंतिम तारीख : 23 फेब्रुवारी 2026. उमेदवारांना बनावट भरली शुभनाव्यासून / जाहिरातीपासून सावध करण्यात येत आहे. महा-मेट्रो च्या अधिकृत संकेतस्थळा व्यतिरिक्त इतरत्र प्रकाशित झालेल्या कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या माहितीसाठी संस्था जबाबदार राहणार नाही.

-महाव्यवस्थापक (मानव संसाधने), महा-मेट्रो, पुणे

पुणे मेट्रो: शहराचे परिवहन साम्राज्य



नवी मुंबई महानगरपालिका

आरोग्य विभाग

निविदा सूचना क्र.-नमुमपा/आरोग्य/ 01 /2026

कामाचे नांव :- नमुमपाच्या सार्वजनिक रुग्णालय वाशी येथे Advanced Biplane Cathlab ची उभारणी करणेच्या (Turn key) कामाची निविदा प्रसिद्धकरणेबाबत.

अंदाजपत्रकीय रक्कम रु. :- 46,50,24,135/-

सदर निविदेबाबतची विस्तृत माहिती ई-निविदा (E-Tendering) संगणक प्रणालीच्या <https://mahatenders.gov.in> या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. इच्छूक निविदादारांनी याची नोंद घ्यावी.


ऑनलाईन निविदा सादर करण्याची अंतिम दिनांक 12/02/2026 (सायंकाळी 5 वाजेपर्यंत)

सही/-

वैद्यकिय आरोग्य अधिकारी

नवी मुंबई महानगरपालिका

जाऊ-नमुमपा/जसं/जाहिरात/08/2025



बृहन्मुंबई महानगरपालिका

प्रमुख अभियंता (यांत्रिकी व विद्युत) यांचे कार्यालय

१ला मजला, वरळी अभियांत्रिकी संकुल, डॉ. ई. मोजेस रोड, वरळी नाका, वरळी, मुंबई-४०००१८.

क्र.प्र.अभि./यां.व वि./६७१४. दि.२२.०१.२०२६

ई-निविदा नोटीस

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून खालील नमूद कामांसाठी पात्र बोलादारांकडून ‘‘आयटम रेट बेसीस’’ वर ई-निविदा मागविण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘‘निविदा’’ विभागांतर्गत तपशीलवार निविदा सूचनेमध्ये बोली सुरू करण्याची तारीख, वेळ आणि बोली समाप्तीची तारीख आणि वेळ नमूद केली आहे.

खाते :	प्रमुख अभियंता (यांत्रिकी व विद्युत)
उप विभाग :	कार्यकारी अभियंता यां. (वि.प्र.) बांधकामे
विषय :	१. भारतलव डॉ. वाबासाहेब ऑबेडकर महानगरपालिका सामान्य रुग्णालय, कांदिवली (प), मुंबई येथे अत्यावश्यक सुरक्षेी संबंधित कामांचे उन्नतीकरण. 2025_MCGM_1258408_1
निविदा विक्री :	१. दि.२३.०१.२०२६ वेळ सकाळी ११.०० ते दि.१२.०२.२०२६ वेळ सायं. ०४.०० पर्यंत
निविदा विक्री :	२. भोईवाडा. परळ येथील विद्यमान महानगरपालिका पॉवर लॉड्रीच्या उन्नतीकरणाचे काम. 2026_MCGM_1270720_1
पूर्व निविदा बोली बैठक	१. दि. २९.०१.२०२६ रोजी दुपारी १२.००
वेबसाईट :	२. दि. ०४.०२.२०२६ रोजी दुपारी १२.००
लिगल/ट्रेड नांव :	बृहन्मुंबई महानगरपालिका
जीएसटीआयएन क्र.	27AAALM0042L3Z4.
संपर्क :	कार्यकारी अभियंता यां. (वि.प्र.) बांधकामे
अ) नांव	श्री. मनोज ह. वानखेडे
ब) दूरध्वनी क्र.	२४९५८१५३
क) भ्रमणध्वनी क्र.	९६३७३४९००४
ड) ई-मेल	eemcecheicconst.mec@mcmg.gov.in

उपरोक्त नमूद निविदांच्या अधिक तपशीलासाठी इच्छुक निविदादारांनी <http://portal.mcmg.gov.in> या वेबसाईटला भेट द्यावी.

निविदा संदर्भातील कागदपत्रे पोस्टाने जारी किंवा प्राप्त होणार नाहीत.

पीआरओ/२७३९/एडीव्ही/२०२५-२६

सही/-

झाडे लावा, झाडे जगवा.

कार्य. अभियंता, या. (वि.प्र.) बांधकामे

एकामाया प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड

CIN : U68100MH2024PTC426643

नोंदीपूकृत कार्यालय : विलां अरोरा, लेव्हल ८, बॉ. अँनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०० ०३०.

फोन : +९१ २२६२८७१००१, वेबसाइट : www.ekamayaproperties.com, ई-मेल : info@ekamayaproperties.com

३१ डिसेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष

(रु. लाखांत)

अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३१ डिसेंबर, २०२५ (अलेखापरीक्षित)	संपलेली तत्सम तिमाही ३१ डिसेंबर, २०२४ (अलेखापरीक्षित)	संपलेले वर्ष ३१ मार्च, २०२५ (लेखापरीक्षित)
१	एकूण उत्पन्न	०.००	०.००	०.००
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा असाधारण आयटम्सपूर्वी)	(१९६.६८)	(०.५९)	(१.४१)
३	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण आयटम्सनंतर)	(२१७.८५)	(०.५९)	(१.४१)
४	कालावधीकरिता एकूण व्यापक उत्पन्न/(तोटा) [(समाविष्ट कालावधीकरिता नफा/(तोटा) (करानंतर) आणि अन्य व्यापक उत्पन्न (करानंतर)]	(२१७.८५)	(०.५९)	(१.४१)
५	भरणा केलेले इक्विटी भागभांडवल (प्रत्येकी रु. १०/-चे दर्शित मूल्य)	१.००	१.००	१.००
६	राखीव	(८८५.११)	(१.७७)	(१.४१)
७	सिक्युरिटी प्रीमियम अकाऊंट	०.००	०.००	०.००
८	निव्वळ संपत्ती	(८८४.११)	(०.७७)	(८.४१)
९	धकीत ऋण	६१,८१८.१८	२३,०७३.६७	३०,८२०.४८
१०	ऋण इक्विटी गुणोत्तर (वेळेत)	०.००	०.००	०.००
११	ऋणत्र विमोचन राखीव	०.००	०.००	०.००
१२	भांडवल विमोचन राखीव	०.००	०.००	०.००
१३	ऋण सेवा व्याप्ती गुणोत्तर (वेळेत)	०.००	०.००	०.००
१४	व्याज सेवा व्याप्ती गुणोत्तर (वेळेत)	०.००	०.००	०.००
१५	कमाई प्रति भाग (प्रत्येकी रु. १०/-ची) – मूलभूत व सौम्य केलेली	(२२७८.५०)	(५.९०)	(१४.१०)

नोंदी :

- वरील निष्कर्षाचे २१ जानेवारी, २०२६ रोजी घेण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या सभेत त्यांच्याद्वारे परीक्षण करण्यात आले आहे व मंजुरी देण्यात आली आहे.
- वरील विवरण सेबी (लिट्रिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कलोर रिक्वायर्मेन्ट्स) रेग्युलेशन, २०१५च्या रेग्युलेशन ५२ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे फाईल केलेल्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सविस्तर प्राप्पु उताार आहे. अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्राप्पु स्टॉक एक्सचेंज वेबसाइटवर (www.bseindia.com) आणि कंपनीच्या वेबसाइटवर म्हणजेच www.ekamayapropties.com यावरसुद्धा उपलब्ध आहे.
- सेबी (लिट्रिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कलोर रिक्वायर्मेन्ट्स) रेग्युलेशन, २०२५ च्या रेग्युलेशन ५२(४)मधील संदर्भित अन्य श्रेणी आयटम्सकरिता समर्पक खुलासे स्टॉक एक्सचेंजकडे तयार करण्यात आले आहेत आणि www.bseindia.com या स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर आणि www.ekamayapropties.com या कंपनीच्या वेबसाइटवर सुद्धा उपलब्ध आहेत.

संचालक मंडळाच्या वतीने आणि करिता एकामाया प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड

केयूर शाह
संचालक

स्थळ : मुंबई

दिनांक : २१ जानेवारी, २०२६

डीआयएन नं. : ००३३२१४५

व्यापक प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड

CIN : U68100MH2024PTC424443

नोंदीपूकृत कार्यालय : विलां अरोरा, लेव्हल ८, बॉ. अँनी बेझंट रोड, वरळी, मुंबई – ४०००३०.

फोन : +९१ २२६२८७१००१ | वेबसाइट : www.vypakproperties.com | ईमेल : info@vypakproperties.com

३१ डिसेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष

(रु. लाखांत)

अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३१ डिसेंबर २०२५ (अलेखापरीक्षित)	संपलेली तत्सम तिमाही ३१ डिसेंबर २०२४ (अलेखापरीक्षित)	संपलेले वर्ष ३१ मार्च २०२५ (लेखापरीक्षित)
१	एकूण उत्पन्न	०.००	०.००	०.००
२	कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा)	(७९५.७०)	(०.५९)	(१४.८३)
३	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा)	(८००.३६)	(०.५९)	(१४.८३)
४	कालावधीकरिता एकूण व्यापक उत्पन्न / (तोटा) [(समाविष्ट कालावधीकरिता नफा / (तोटा) (करानंतर) आणि अन्य व्यापक उत्पन्न (करानंतर)]	(८००.३६)	(०.५९)	(१४.८३)
५	भरणा केलेले इक्विटी भाग भांडवल (प्रत्येकी रु. १०/-चे दर्शित मूल्य)	१.००	१.००	१.००
६	राखीव	(११९९.३१)	(१.८५)	(१४.८३)
७	सिक्युरिटी प्रीमियम अकाऊंट	०.००	०.००	०.००
९	धकीत ऋण	३३,६३६.३६	२३,२५०.२९	२८,८५६.४६
१०	ऋण इक्विटी गुणोत्तर (वेळेत)	०.००	०.००	०.००
११	ऋणत्र विमोचन राखीव	०.००	०.००	०.००
१२	भांडवल विमोचन राखीव	०.००	०.००	०.००
१३	ऋण सेवा व्याप्ती गुणोत्तर (वेळेत)	०.००	०.००	०.००
१४	व्याज सेवा व्याप्ती गुणोत्तर (वेळेत)	०.००	०.००	०.००
१५	कमाई प्रति भाग (प्रत्येकी रु. १०/-ची) – मूलभूत व सौम्य केलेली	(८००३.६०)	(५.९०)	(१४८.३०)

नोंदी :

- वरील निष्कर्षाचे २१ जानेवारी, २०२६ रोजी घेण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या सभेत त्यांच्याद्वारे परीक्षण करण्यात आले आहे व मंजुरी देण्यात आली आहे.
- वरील विवरण सेबी (लिट्रिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कलोर रिक्वायर्मेन्ट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ५२ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे फाईल केलेल्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सविस्तर प्राप्पु उताार आहे. अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्राप्पु स्टॉक एक्सचेंज वेबसाइटवर (www.bseindia.com) आणि कंपनीच्या वेबसाइटवर म्हणजेच www.vypakproperties.com यावरसुद्धा उपलब्ध आहे.
- सेबी (लिट्रिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कलोर रिक्वायर्मेन्ट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ५२(४) मधील संदर्भित अन्य श्रेणी आयटम्सकरिता, समर्पक खुलासे स्टॉक एक्सचेंजकडे तयार करण्यात आले आहेत आणि www.bseindia.com या स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर आणि www.vypakproperties.com या कंपनीच्या वेबसाइटवर सुद्धा उपलब्ध आहेत.


संचालक मंडळाच्या वतीने आणि करिता व्यापक प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड

केयूर शाह
संचालक

स्थळ : मुंबई

दिनांक : २१ जानेवारी २०२६

डीआयएन नं. : ००३३२१४५



ठाणे महानगरपालिका, ठाणे

सार्वजनिक बांधकाम विभाग